

November 8, 2022

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor Plot No.C/1, G-Block Bandra-Kurla Complex Bandra (E) MUMBAI – 400051, India BSE Limited

1st Floor, New Trading Ring
Rotunda Building
P.J. Towers, Dalal Street
Fort
MUMBAI – 400001, India

Scrip Code: MSUMI

Scrip Code: 543498

Subject: Notice published in newspaper

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III (Part A) to the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of notice published in Financial Express (all editions) and Navshakti (Mumbai) newspaper(s) on November 8, 2022, with respect to voting results of Postal Ballot.

The above is for your information and records.

Thanking you,

Yours truly, For Motherson Sumi Wiring India Limited

Pooja Mehra Company Secretary

Encl: A/a.

Regd. Office:

Motherson Sumi Wiring India Limited

Unit – 705, C Wing, ONE BKC, G Block Bandra Kurla Complex, Bandra East Mumbai – 400051, Maharashtra (India) Corporate Office: 11th Floor, Plot No. 1, Sector-127, Noida-201301 (Uttar Pradesh Tel: 022-61354800, Fax: 022-61354801 CIN No.: U29306MH2020PI (341326

CIN No.: U29306MH2020PLC341326 E-mail: investorrelations@motherson.com

FINANCIAL EXPRESS

RateGain®

RATEGAIN TRAVEL TECHNOLOGIES LIMITED

(Formerly known as Rategain Travel Technologies Private Limited) CIN: L72900DL2012PLC244966

Regd. Office :- M-140, GREATER KAILASH PART-II, NEW DELHI - 110048, INDIA

Extract of Statement of Unaudited Consolidated Financials Results for the guarter and six months ended September 30, 2022

(in ₹ million, except for share data and if otherwise stated)

		Quarter ended			Six mont	Year ended	
	Particulars	September 30, 2022	June 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022
		Unaudited	Unaudited	(refer note 3)	Unaudited	(refer note 3)	Audited
1.	Total Income	1314.36	1270.48	877.77	2584.84	1684.28	3831.13
2.	Income from operations	1246.08	1193.01	847.64	2439.09	1597.05	3665.91
3.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	156.59	110.36	(13.79)	266.95	(19.32)	117.80
4.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	156.59	110.36	(13.79)	266.95	(19.32)	108.37
5.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	129.61	84.19	(18.95)	213.8	(32.76)	84.19
6.	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	162.12	137.92	(24.71)	300.04	(30.97)	66.68
7.	Equity Share Capital	108.20	108.04	78.61	108.20	78.61	107.31
8.	Other equity as per previous year (excluding revaluation reserves, if any)	0	0	0	0	0	6084.22
9.	Basic and diluted earnings per share (Face Value of INR 1 each) (In INR.)	400-1016	6000000	0.603607 + 0.3	m-0000000	Was mound	10.170
	Basic EPS	1.20 (Not annualised)	0.78 (Not annualised)	(0.20) (Not annualised)	1.98 (Not annualised)	(0.34) (Not annualised)	0.84
	Diluted EPS	1.20 (Not annualised)	0.78 (Not annualised)	(0.20) (Not annualised)	1.97 (Not annualised)	(0.34) (Not annualised)	0.83

- the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on November 07, 2022. The Statutory Auditors have carried out limited review of the financial results of the Company for the guarter and six months ended September 30, 2022. 2 The exceptional item for the quarter and six months period ended September 30, 2022 is Nil and the year ended March 31, 2022 is ₹9.43. million on account of share listing expenses.
- 3 The financial results includes results for the quarter and six months period ended September 30, 2022 presented based on information. compiled by the Holding Company's management in accordance with Ind AS, which have not been subject to an audit or review by
- 4 The above information is an extract of the detailed format of unaudited consolidated financial results filed by the company with the stock. exchanges under regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above financial results are available on the Stock Exchange websites, (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on Company's website at www.rategain.com.
- 5 The summary of the Unaudited standalone financial results of the Company for the guarter and six months ended September 30, 2022 is given below:-(in ₹ million, except for share data and if otherwise stated)

		Quarter ended			Six months ended		
Particulars	September 30, 2022	30, 2022	September 30, 2021	30, 2022	30, 2021	31, 2022	
	Unaudited	Unaudited	(refer note 3)	Unaudited	(refer note 3)	Audited	
Total Income	323.05	309.51	242.40	632.56	506.56	1036.41	
Income from operations	268.28	249.81	175.54	518.09	349.91	727.44	
Net Profit before tax	26.29	33.58	7.25	59.87	22.58	28.66	
Net Profit after tax	19.33	22.55	4.25	41.88	15.18	18.10	

RATEGAIN TRAVEL TECHNOLOGIES LIMITED

Bhanu Chopra

Place : Delhi Date: November 07,2022

(Chairman and Managing Director)



BLUE STAR LIMITED

(CIN: L28920MH1949PLC006870)

Registered Office: Kasturi Buildings, Mohan T Advani Chowk, Jamshedji Tata Road, Mumbai - 400 020 Telephone No.: +91 22 6665 4000/+91 22 6654 4000; Fax: +91 22 6665 4151 Email: investorrelations@bluestarindia.com; Website: www.bluestarindia.com

NOTICE Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 108, 110 and other applicable

provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Rules"), Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations"), read with General Circular No.14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2021 dated December 8, 2021 along with other relevant circulars including General Circular No. 3/2022 dated May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (the "MCA Circulars") and any other applicable provisions, of the Act, rules, regulations, circulars and notifications (including any statutory modification(s), clarification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force) approval of the Members of Blue Star Limited (the "Company") is being sought on the following Special Resolutions through Postal Ballot by remote e-voting:

Special Resolutions:

- 1. Alteration of the Memorandum of Association of the Company;
- 2. Amendment of the Articles of Association of the Company;

The Company has on Monday, November 7, 2022 sent the Postal Ballot Notice by e-mail only to those Members, who have registered their email addresses with the Company's Registrar & Share Transfer Agent (RTA)/Depository Participants.

Members who have not registered their email address and in consequence could not receive the postal ballot/e-voting notice may temporarily get their email address registered with the Company's RTA, Link Intime India Private Limited, by clicking the link: https://linkintime.co.in/EmailReg/email_register.html and by following the registration process as guided thereafter. Post successful registration of the email, the Members would get soft copy of the notice and the procedure for e-voting along with the User ID and the Password to enable e-voting for this Postal Ballot. In case of any queries, Members may write to rnt.helpdesk@linkintime.co.in

In accordance with the provisions of the MCA Circulars, the Members can vote only through the remote e-voting process. Accordingly, in compliance with Section 108 and 110 of the Act read with the Rules framed thereunder and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to inform you that it has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing e-voting facility to the Members to cast their votes electronically. Further, physical copy of the Postal Ballot Notice along with postal ballot forms and pre-paid business envelope will not be sent to the Members for this Postal Ballot and Members are requested to communicate their assent or dissent through the remote e-voting system only.

The e-voting period will commence on Wednesday, November 9, 2022 (09:00 hours IST) and will end on Thursday, December 8, 2022 (17:00 hours IST). During this period the Members of the Company, holding shares either in physical form or in demat form, as on the cut-off date i.e. Friday, November 4, 2022, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and the voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution is exercised and confirmed by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. A person who is not a Member as on the cut-off date for reckoning voting rights, should treat this Notice for information purpose only.

The voting rights of Members shall be in proportion to the number of shares held by them in the paid-up share capital of the Company as on the cut-off date i.e. Friday, November 4, 2022. The Members may refer to the detailed procedure and instructions for remote e-voting provided as part of the Postal Ballot Notice which is available on the Company's website at www.bluestarindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

The Board of Directors of the Company have appointed Mr Bharat R Upadhyay (Membership No. FCS 5436), failing him Mr Bhaskar Upadhyay (Membership No. FCS 8663) Partners of M/s N L Bhatia & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to conduct the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.

The results of the e-voting conducted through postal ballot along with Scrutinizer's Report will be announced either by the Chairman, Vice Chairman & Managing Director, Managing Director, Group Chief Financial Officer, or Company Secretary & Compliance Officer of the Company on or before Monday, December 12, 2022 at any time before 5 p.m. The said results along with the Scrutinizer's Report will be available on the Company's website at www.bluestarindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and will also be intimated to the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Ltd, in accordance with the provisions of the Listing Regulations. The Company will also display the said results at its registered office as well as corporate office.

The last date specified by the Company for remote e-voting shall be the date on which the resolutions shall be deemed to have been passed, if approved by the requisite majority.

In case of any gueries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990/1800 224 430 or send an email request to Ms Pallavi Mhatre, Senior Manager - NSDL at evoting@nsdl.co.in.

For Blue Star Limited

PUSHPSONS INDUSTRIES LIMITED

CIN: L74899DL1994PLC059950

Registered Office: B-40, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020 Email: info@pushpsons.com Phone: 011-41610121 Fax: 011-41058461

Extract of the Standalone Un-audited financial results for the quarter ended September 30, 2022

SI. No.	Particulars	3 Months ended 30.09.2022 (Un-audited)	3 Months ended 30.09.2021 (Un-audited)	Year ended 31.03.2022 (Audited)
1	Total income from operations	17.97	139.12	368.79
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	-18.76	-2.02	32.34
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	-18.76	-2.02	32.34
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	-18.76	-2.02	32.34
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-18.69	-1.33	33.25
6	Paid up Equity Share Capital	527.05	527.05	527.05
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	0.00	0.00	-94.77
8	Securities Premium Account	0.00	0.00	0.00
9	Net Worth	0.00	0.00	432.28
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	0.00	0.00	0.00
11	Outstanding Redeemable Preference Shares	0.00	0.00	0.00
12	Debt Equity Ratio	0.00	0.00	0.00
13	Earning Per Share (of' Rs. 10/- each)(for continuing and discontinued operations) -			
	1. Basic :	-0.40	-0.03	0.72
, a	2. Diluted :	-0.40	-0.03	0.72
14	Capital Redemption Reserve	0.00	0.00	0.00
15	Debenture Redemption Reserve	0.00	0.00	0.00
16	Debt Service Coverage Ratio	0.00	0.00	0.00
17	Interest Service Coverage Ratio	0.00	0.00	0.00

Place: New Delhi

Dated: 07.11.2022

- The above is an extract of the detailed format of Statement of Standalone Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com), and on the Company's website (www.pushpsons.com).
- Previous period figures have been regrouped/rearranged wherever necessary.

for Pushpsons Industries Limited

Pankaj Jain

SKF

(Rs. In Lakhs)

Chairman (Director) DIN: 00001923

SKF India Limited

CIN: L29130PN1961PLC213113 Registered and Corporate Office:

Chinchwad, Pune 411033, Maharashtra, India

Tel: +91 2066112500 Fax: +91 02066112396

E-mail: investors@skf.com | Website: https://www.skf.com/in

NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING TO MEMBERS

(Notice pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014)z

Notice is hereby given to the Members of SKF India Limited (the "Company") pursuant to and in compliance with the provisions of the Section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 if any, as amended ("Act"), Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "SEBI LODR"), Secretarial Standard - 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 General Circular No. 22/2020 dated June 15 2020, General Circular No. 33/2020 dated September 28 2020, General Circular No. 39/2020 dated December 31 2020, General Circular No 10/2021 dated June 23 2021, General Circular No 20/2021 dated December 8 2021 and, General Circular No. 3/2021 dated May 05, 2022 ("MCA Circulars"), SEBI Circular Nos. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/ 2020/79 dated May 12, 2020, and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), and other applicable laws and regulations, as amended from time to time (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force, for seeking approval from its Members for the following special businesses through postal ballot notice dated November 3, 2022 by way of remote e-voting process only ('remote e-voting').

TO CONSIDER AND APPROVE MATERIAL RELATED PARTY TRANSACTION(S) WITH SKF ENGINEERING AND LUBRICATION INDIA PRIVATE LIMITED, ("FELLOW SUBSIDIARY")

As permitted under the MCA Circulars, the Company has completed dispatch of the Postal Ballot Notice through electronic mode only, on Monday, November 7 2022 to those members of the Company whose name appeared in the Register of Members/List of Beneficial Owner as maintained by the Company/Depositories, respectively, as at the close of business hour of Friday, November 4, 2022 ("the cut-off date") and whose e-mail addresses are registered with the Company/Depositories.

The Postal Ballot Notice is available on Company's website at https://www.skf.com/in/investors. It is also available on the website of the stock exchanges where shares of the Company are listed i.e. BSE Limited (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on NSDL website (www.evoting.nsdl.com).

The Members whose names appeared in Register of Members/List of beneficial Owners as on the Cut-off date are entitled to vote on resolution as set forth in the Postal Ballot Notice. The voting rights shall be reckoned in proportion to the paid-up equity shares held by Members as on the cutoff date. A person who is not a member as on the cut-off date shall treat the postal ballot notice for information only.

In accordance with the MCA Circulars, Company has provided the facility to cast vote on the proposed resolution by remote e-voting only. For this purpose, the Company has appointed NSDL for facilitating remote-E voting process to enable the members to cast their votes electronically.

Members are requested to provide their assent or dissent through e-Voting only. Some of the important details regarding the e-voting are provided below:

Cut-off for determining the Members entitled to vote (voting rights shall be in proportion to the Equity shares held as on this date)	Friday, November 4, 2022
Commencement of E-voting period	Thursday, November 10 2022, at 9:00 am (IST)
End of E-voting	Friday, December 9, 2022, at 5:00 pm (IST)
Scrutinizer's detail	Mr. Jayavant Bhave (Membership No. FCS 4266 /CP 3068) of M/s. J.B. Bhave & Co, Company Secretaries Practicing Company Secretaries

The detailed procedure/instructions for E-voting are provided in Postal Ballot Notice. The said Notice also contains instructions about login credentials for Members holding shares in electronic form who have not registered their e-mail addresses either with the Company or their Respective DPs. The e-voting facility shall not be provided beyond the end of e-voting period.

Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s).

In respect of shares held in physical form, Shareholders who want to register their email id, will need to ensure complete KYC compliance for their folio. Such Shareholders can download the relevant Forms ie Forms ISR-1, ISR-2, ISR-3, SH-13, SH-14, for registering/changing KYC details 14 from our RTA website at https://www.tcplindia.co.in -> Investor Services > Downloads -> KYC Formats. The following details viz, PAN of all the holders, Address with PIN code, Email address, Mobile No., Bank Account details of the first holder, Specimen Signature and Nomination details by all holders of physical securities along with supporting documents. The above forms with supporting documents can be sent through hard copy or can be emailed to csg-kyc@tcplindia.co.in. In case such forms are sent through soft copy, e-signed documents would be required to be uploaded on our RTAs web portal, as per directions given on the portal.

be displayed on the notice board of the Company at its Registered Office and its Corporate Office. The results will also be posted on the website of the Company & that of NSDL (www.evoting.nsdl.com) and, will also be intimated to the NSE and the BSE in accordance with the provisions of the SEBI LODR.

In case of any queries/grievances in connection with casting vote through e-voting system, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or, call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or, send a

> By order of the BOARD OF DIRECTORS For SKF India Limited

Company Secretary & Compliance Officer

U.P. State Road Transport Corporation Parivahan Bhavan, Tehri Kothi, 6 M.G. Marg, Lucknow-226001 (U.P.)

No.: 635GM(MMT)/2022-1238/Purchase/2022 Dated: 07 November, 202 e-TENDER NOTICE

U.P.S.R.T.C. is inviting E-tenders from only eligible

ources (Eligibility for participating in tender is given in each espective tender document) for following groups of items :-SI. Name of Items Availability & e-submission of of e-Tender e-Tender on e-portal document (a) Chassis U Bolt 08.11.2022 to 28.11.2022 (b) Laminated and Toughened 28.11.2022 At 16.00 PM Safety Glass At 15.00 PM (c) P.U. Synthetic Paint and Allied Items

All e-tenders of UPSRTC shall be available on the website of Govt. e-portal etender.up.nic.in. Detailed Bill of quantity, Eligibility for participating in tender, Other terms and conditions of the tender and calendar/timing of the tender may be seen on Govt. e-portal etender.up.nic.in. Please do visit etender.up.nic.in from time to time

before last date of submission of tender for any possible amendment/corrigendum/addendum. Any amendment/

corrigendum/addendum will only be published on e-portal of etender.up.nic.in. For any query/clarification regarding submission of e-tender vendors may call on following helpline number of NIC :- (1) 0522-2286809/808 (2) 0522-4130303/2298813 (3) 09935149327 Additional Managing Director

ICT LIMITED

CIN: L17117PB1946PLC004565, Regd. Office: Village Chohal, Dist. Hoshiarpur (Punjab) Phone: 01882-258780, Fax: 01882-258059, Website: www.jct.co.in, E-Mail: jctsecretarial@jctltd.com

NOTICE is hereby given that the meeting of the Board of Directors will be held on Monday, the 14th day of November, 2022, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter & Half Year ended 30" September, 2022.

The Notice is available on the website of the Company and BSE Limited.

Place: Hoshiarpur Date: 07.11.2022

For JCT Limited Kanwar Nitin Singh Company Secretary

ALBERT

DIVAD



ALBERT DAVID LIMITED

CIN: L51109WB1938PLC009490 Regd. Office: 'D' Block, 3rd Floor, Gillander House, Netaji Subhas Road, Kolkata - 700001

Tel: (033) 2262-8436/8456/8492, 2230-2330, Fax: (033) 2262-8439 Email: adidavid@dataone.in, Website: www.albertdavidindia.com NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, that a meeting of the Board

of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 12th November, 2022, interalia, to consider, approve and take on record the Un-audited Financial Results of the Company for the 2nd quarter and Half-Year ended on 30th September, 2022 alongwith the Limited Review This said Notice may be accessed on the Company's website at www.albertdavidindia.com and may also be accessed on Stock Exchanges' website www.bseindia.com and

www.nseindia.com For Albert David Limited Place : Kolkata

Indrajit Dhar Compliance Officer

Date: 3rd November, 2022

motherson 1 **MOTHERSON SUMI WIRING INDIA LIMITED** CIN: L29306MH2020PLC341326 Read. Office: Unit-705, C Wing, ONE BKC, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051, Maharashtra

Phone: +91 022 61354800; **Fax:** +91 022 61354801

Corporate Office: 11th Floor, Plot No. 1, Sector-127, Noida- Greater Noida Expressway, Noida-201301 (Uttar Pradesh)

Phone: +91 120 6679500; Fax: +91 120 2521866; **E-mail**: investorrelations@mswil.motherson.com **DECLARATION OF POSTAL BALLOT RESULTS** Pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Postal Ballot Notice dated

September 30, 2022 as circulated to the shareholders seeking their approval has been

passed with requisite majority. A summarized statement of voting results is as under:

Particulars of the	Total numbers	Votes in fa	Votes in favour		gainst
Resolution	of vote through e-voting	No. of votes	%age of total votes	No. of votes	%age of total votes
Approval for increase in Authorised Share Capital and consequent amendment in Capital Clause in Memorandum of Association of the company	2,77,78,00,883	274,29,61,237	98.7458	3,48,39,646	1.2542
Approval for issue of bonus shares to the shareholders in the ratio of 1 (one) bonus	2,77,78,05,097	274,94,58,738	98.9795	2,83,46,359	1.0205

The detailed voting results may be accessed on the website of the Company a www.mswil.motherson.com and the website of e-voting agency, viz. https://evoting.kfintech.com/. The voting results may also be accessed on the Stock Exchanges' website at www.bseindia.com and www.nseindia.com

Place: Noida Date: 06.11.2022

equity share against

2 (two) existing equity

For Motherson Sumi Wiring India Limited Pooia Mehra Company Secretary



Registered Office and Head Office: Grape Garden, No. 27, 3rd "A" Cross, 18th Main, 6th Block, Koramangala, Bengaluru-560 095, Karnataka, India; Tel: +91 80 4071 2121 Website: www.ujjivansfb.in; E-mail: investorrelations@ujjivan.com Corporate Identity Number: L65110KA2016PLC142162

Statement of Financial Results for the Quarter and half year ended

September 30, 2022

(₹ in Lakhs)

		Quarte	r ended	Half Year ended
SL No.	Particulars	September 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022
2050		Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total Income from Operations	1,13,983	69,974	2,16,976
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	39,492	(36,586)	66,560
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	39,492	(36,586)	66,560
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	29,429	(27,379)	49,723
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8		327
6.	Equity Share Capital	1,95,450	1,72,831	1,95,450
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	83,212	1,24,671	83,212
8.	Earnings per Share (EPS) 1. Basic (₹): 2. Diluted (₹):	1.59 1.59	(1.58) (1.59)	2.69 2.69

1. The above results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on November 07, 2022.

2. The Limited Review under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been carried out by the Statutory Auditors. An unqualified report has been issued by them thereon.

3. The information related to the total comprehensive income and other comprehensive income has not been furnished as IND AS is not yet made applicable to the Bank. 4. The Bank has followed the same significant accounting policies in the preparation of these financial results as those followed in the annual financial statements for the

5. The above is an extract of the detailed format of annual financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the guarter and half year ended September 30, 2022 is available on the Stock

Exchanges websites www.nseindia.com and www.bseindia.com and also on the

For and on behalf of Board of Directors of UJJIVAN SMALL FINANCE BANK LIMITED Ittira Davis Managing Director and CEO

Company Secretary & Compliance Officer Membership No.: A10700

Rajesh Parte

Place: Pune

Date: November 7, 2022

The Results of Postal ballot will be declared on or before Sunday, December 11, 2022. These results will

request to Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager, at evoting@nsdl.co.in

Ranjan Kumar

With warm regards,

Place: Bengaluru Date: November 07, 2022

New Delhi

Bank's website at www.ujjivansfb.in.

DIN: 06442816

Inanclatexp.epapr.in

Date: November 7, 2022 Place: Mumbai

Kandivali (W), Mumbai 400067 holding share certificate no. 112 bearing distinctive no. 556 to 560 and jointly holding Flat No. 503 ("said Flat") in the Wing 'B' of the Society along with 3 (Three) parking bearing No. 143, 144 and 285 ("said Parking") keid Flat and said (Three) parking bearing No. 143, 144 and 285 ("said Parking") (said Flat and said Parking collectively are hereinafter referred to as said Property). Mr. Pramod Fulchand Ghelani (Deceased) died on 13th May, 2022 without making any nomination in respect of his undivided right title and interest in the said Property. That Rekha Pramod Ghelani being wife of Mr. Pramod Fulchand Ghelani has filed an Application Claiming right to the undivided Application Claiming right to the undivide right of Mr. Pramod Fulchand Ghelani. Application Claiming right to the undivided right of Mr. Pramod Fulchand Ghelani. n the back drop of the aforementioned th n the back drop of the aforementioned th society hereby invites claims or objection: from the heirs or other claimants/objecto or objectors to the transfer of the undivided interest of the deceased member in the said Property within a period of 15 (Fifteen) Days from the or objectors to the transfer of the undivided interest of the deceased member in the said Property within a period of 15 (Fifteen) Days from the publication of this notice, with copies o such documents and other proofs ir support of his/her/theirs claims/objections publication of this notice, with copies of such documents and other proofs ir support of his/her/theirs claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the said Property. I for transfer of shares and interest of the deceased member in the said Property. no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with undivided interest no claims/objections are received withi the period prescribed above the societ shall be free to deal with undivided interes of the deceased member in the said Property in such manner as provided of the deceased member in the said Property in such manner as provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of undivided interest of under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of undivided interest o Property shall be dealt with the manner provided under the bye-laws of the the deceased member in the said Propert shall be dealt with the manner provide shall be dealt with the mainer provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is a vailable for inspection by the claimants/objectors, in the office of the society between 10.00 am. To 05.00 pm. ociety. A copy of the registered bye-law of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of th society between 10.00 am. To 12.30 pm from the date of publication of the notice til from the date of publication of the notice ti the date of expiry of its period. the date of expiry of its period. Place: Mumba Place: Mumbai Date: 08/11/2022 For and on behalf of Date: 08/11/2022 For and on behalf of KANDIVALI KESAR ASHISH C.H.S. LTD. RAJEEV STOREWALA SECRETARY

मागणी सूचना

एडलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

सीआयएन : यु६७१००एमएच२००७पीएलसी१७४७५९

रिटेल सेन्ट्रल आणि नोंदणी कार्यालय : एडलवैस हाऊस, सीएसटी रोड लगत. कलिना. मंबई - ४०००९८

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ ('ऑक्ट') च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)

रुल्स २००२ च्या नियम ३(१) अन्वये

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये निम्नस्वाक्षरीकार हे **एडलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (**ईएआरसी) चे प्राधिकृत

अधिकारी आहेत. सदर ॲक्टच्या कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्य

नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ॲक्टच्या कलम १३ (२) अन्वये त्यांना जारी संबंधित मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम जी येथे खाली सुद्धा नमूद केलेली आहे चुकती करण्यासार्ठ खालील कर्जदार यांना बोलाविण्यासाठी जारी केलेली आहे. वरील संदर्भात सदर कर्जदारांदारे निष्पादित कार्ह

असल्यास अन्य दस्तावेज/लिखित सहवाचता कर्ज करारान्वये देय वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत खालील नमूद तारखेपासून सदर मांगणी सूचनेतील तपशिलानुसार पुढील व्याजासह एकत्रित येथे खालील नमूद केलेली रक्कम

सदर सचना प्रसिद्धीपासन ६० दिवसांत ईएआरसी ला चकती करण्यासाठी सदरह कर्जदारांना पन्हा एकदा यादारे सचन

देण्यात येत आहे. कर्जाच्या थकीत परताव्याकरिता तारण म्हणून खालील मत्ता सदर संबंधित कर्जदारांनी ईएआरसी कडे

भिळकतीचे वर्णन : मिळकत क्र. १: गाव कल्याण, बढ्ठीपेर रोड, ता. कल्याण, जि. ठाणे येथील स.क्र. २६१/आयपी, सीटीएस क्र. ३३५० धारक जमिनीवरील साई पार्क सीएचएसएल अशा ज्ञात बिल्डिंगीमधील विंग ए मधील ३ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २१, मोजमापित ५३० चौ.फूट (चटई) येथे स्थित मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. **मिळकत क्र. २:** गाव कल्याण, वर्ष्ट्रीपेर रोड, ता. कल्याण, जि. ठाणे येथील स.क्र. २६१/आयपी, सीटीएस क्र. ३३५० धारक जिमनीवरील साई पार्क सीएवएसएल अशा ज्ञात बिल्डिंगीमधील विंग ए मधील ३ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०, मोजमापित ५३० चौ.फूट (चटई) येथे स्थित मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. **मिळकत क्र. ३:** नविनचंद आणि अमित मसरानी यांच्यामधील निष्पादित करार धारक क्र. ३२६५/२०१५ अन्वये उप नोंदणीकृत कार्यालय भिवंडी, ठाणे चा उप विभाग आणि सर्वेह क्र. १९/९ आणि १४२/२, प्लॉट क्र. १, २, ३ आणि ४, मीजे नारपोली, भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका धारक बिन शेत जमिन, पालिका

घर क्र. ८८४/१, नारपोली-२, दर्गा रोड, भिवंडी धारक सोना अपार्टमेंट अशा ज्ञात बिल्डिगीमधील तळमजल्यावरील दुकान क्र.

मिळकतीचे वर्णन : रिझवी कॉम्प्लेक्स, शेर्ली राजन रोड, कार्टर रोड लगत, बांद्रा, मुंबई-४०० ०५० येथे स्थित डिआगो को ऑप. हौ. सोसा. लि. अशा ज्ञात बिल्डिंगीमधील डियागो डी च्या १०व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १००१ येथे स्थित मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. **खालील प्रमाणे सिमाबद्धः पूर्वः** रोड, **पश्चिमः** रहिवासी बिल्डिंग, **उत्तरः** रिझवी कॉलेज,

कतीचे वर्णन : प्लॉट क्र. ५६०, टीपीएस-Iii, कोरा केंद्र रोड, लिंक रोड जवळ, बोरिवली पश्चिम, मुंबई ४०००९२, शह

मंबई. राज्य: महाराष्ट्र, पिनकोड: ४०००९२ येथे स्थित मितास एनक्लेव्ह को–ऑप.हौ. सोसा. लि. अशा ज्ञात सोसायटी आणि

मिळकतीचे वर्णन : प्लॉट क्र. १०८. सेक्टर २७. धारावे. नेरूळ. नवी मंबई-४०० ७०६ येथे स्थित लिलाताई अपार्टमेंट अशा

ज्ञात बिल्डिंगीमधील १ल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १०३ आणि १०४, क्षेत्र मोजमापित १०१६ चौ.फूट चे सर्व ते भाग आणि

विभाग. खा**लीलप्रमाणे सिमाबद्धः उत्तरः** ए.एन. हयात सीएचएसएल., **दक्षिणः** अंतर्गत रोड, **पूर्वः** अंतर्गत रोड, पश्चिमः

आणि गाव नागापुर येथे स्थित जुना स.क्र. ६८/२सी असलेल्या आणि नव नागापुर येथे स्थित नविन स.क्र. ५८/२सी धारक

जिमनीमधून कमर्शियल हेतुकरीता उपयोगासाठी प्लॉट क्षेत्र क्र. १५०५,०० चौ.मीटर्स असलेल्या प्लॉट क्र. १ चे सर्व ते भाग

आणि विभाग. **सदर मिळकतीच्या सीमा: पूर्वेस:** स.क्र. ५८/२ चा भाग, **पश्चिमेस:** स.क्र. ५८/२सी चा भाग, **दक्षिणेस**

मिळकतीचे वर्णन : मुंबई उपनगर जिल्ह्याच्या सीटीएस क्र. ३५ए धारक मुंबई महानगरपालिका च्या बांद्रा १, गाव विभाग च्या

मुल्यांकन ज्युरिडिक्शन मधील मुंबईच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप जिल्ह्यामधील रेव्हेन्य गाव बांद्रा १, तालुका अंधेरी मधील थत, वसलेल्या आणि असलेल्या वर्ष १९६३ मधील बांधकामित सीटीएस क्र. ३५ए, जुना आनंद नगर, वाकोला, सांताक्रुझ

पूर्व, मुंबई ४०००५५ मधील आनंद नगर ओम को.ऑप.हौ.सोसायटी लि. मधील रूम क्र. १४/१०७, मोजमापित ४५० चौ.फू.

मिळकतीचे वर्णन : हरिदास नगर, बोरिवली (प.), मुंबई-९२, शहर: मुंबई, राज्य: महाराष्ट्र, पिनकोड: ४०००९२ येथील गा

शिंपोळी. तालका बोरिवली च्या सर्व्हे क्र. १६. हिस्सा क्र. एसए.. स.क्र. ५५ धारक जिमनीवरील स्थित गौतम प्रभ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड च्या सातव्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ७०२, मोजमापित ५६९ चौ.फूट चटई क्षेत्राचे सर्व ते परिसर

मिळकतीचे वर्णन : रायगड महानगरपालिकेच्या स्थानिक हद्दीमधील गाव खारघर, तालका पनवेल आणि जिल्हा रायगड येथे

स्थित सेक्टर क्र. ३०, प्लॉट क्र. ३१ आणि ४५ धारक जिमनीवर बांधकामित सार पार्क ब्ह्यु सीएचएसएल अशा ज्ञात हाऊसिंग

स्किमच्या ए विंग च्या ४थ्या मजल्यावरील रहिवासी फ्लॅट क्र. ४०३, मोजमापित क्षेत्र ५००.०० चौ.फूट बिल्टअप क्षेत्राचे सर्व

मिळकतीचे वर्णन : कुळगाव-बदलापुर महानगरपालिका च्या स्थानिक हद्दीमधील गाव बेलावली, तालुका अंबरनाथ आणि

जिल्हा ठाणे येथे स्थित सर्व्हे क्र. ७१४ (भाग), प्लॉट क्र. ४ आणि ५ धारक जमिनीवर बांधकामित वृंदावन निकेतन बिल्डिंग

अशा ज्ञात गृह प्रकल्पाच्या विंग ए मधील मजल्यावरील रहिवासी फ्लॅट क्र. १०४, मोजमापित २४.१३ चौ.मीटर्स चटई चे सर्व

मिळकतीचे वर्णन : फ्लॉट क्र. २१०, ररा मजला, विंग एल, ऑर्किड, गोल्डन ड्रीम, सेक्टर-१०, खोनी, तळोजा बायपास रोड, कल्वाण डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ४२१२०४ धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

सदर कर्जदारांनी वरील नुसार ईएआरसीला प्रदान करण्यास कसूर केल्यास ईएआरसी खर्च आणि परिणाम अशा कर्जदारांच्या सर्वस्वी जोखमीवर ॲक्टच्या कलम १३(४) आणि प्रयोज्य नियमाच्या अंतर्गत वरील तारण मत्तांच्य

विरोधात कार्यवाही करेल. कर्जदारांना ईएआरसीच्या लेखी पूर्व सहमती शिवाय विक्री, भाडेपट्टा, किंवा अन्यथा मार्गाने

वरील सदर तारण मत्ता हस्तांतर करण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे. कोणाही व्यक्तीने ॲक्ट किंवा त्या अंतर्गत

केलेल्या नियमांच्या तरतुदीचा भंग किंवा उल्लंघन केल्यास ते ॲक्टमध्ये दिल्यानुसार कारावार आणि/किंवा दंडासाठी

मितासु एनक्लेव्ह अशा ज्ञात बिल्डिंगीमधील ६व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ६०२ असलेले सर्व ते रहिवासी परिसर.

०३, अंदाजे २७० चौ.फूट बिल्टअप क्षेत्र २५.०९ चौ.मीटर्स येथे स्थित मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

तारीख आणि रक्कम

98-09-777

रु. ८०,९७,८४६.२३/-

7,77,66,387,88/-

२,१७,३७,६४४.०४ पै

98-09-7077

१,०८,७०,६६७.५५ पै

१,५९,९८,१५२.६२ पै

१,३१,८१,८३२.८० पै.

१९-०९-२०२२

१,२३,६०,२२१.०२/-

१७-१०-२०२२

ह. ८३,४३,३९०.१५/-

१८-१०-२०२२

रु. ४०,५४,३२४.९६/-

विश्वस्त आणि

अभिहस्तांकनकर्ताचे तपशिल

> ईएआरसी ट्रस्ट एससी-३७९

> > एयु बँक

ईएआरसी ट्रस्ट

एससी-४१३

ईसीएल

एससी-१८

एससी-४४८

. आयसीआयसीआ

होम फायनान्स कंपनी

लिमि<u>टेड</u>

च्या स्थानिक हदीमधील

एससी-४१७

र्डएचएफल

ईएआरसी ट्रस्ट

एससी-१/

ईएचएफल

एससी - ४२२

बजाज

ईएआरसी ट्रस्ट

एससी - ४२२

सही / - प्राधिकृत अधिकारी,

एडलवैस ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड करिता

PANCHSHEEL GARDEN JKLMN
CO-OPERATIVE HOUSING SECRETARY

कर्जदारांचे नाव/सह-कर्जदारांचे

नाव/ कर्ज खाते क्रमांक

१. अमित यशवंत मसरानी (कर्जदार) २. स्वर्गीय

जिग्नेश यशवंत ठक्कर (सह कर्जदार) (त्याच्या

कायदेशीर वारसांद्वारे) जिन्नेश यशवंत मसरानी

३. पूजा मसरानी (सह कर्जदार) कर्ज खाते क्र. ९००१०६०११४१९३९६६

१. इम्रान इब्राहिम खान (कर्जदार) २. फराह जुनैद खान

(सह कर्जदार) ३. जुनैद इब्राहिम खान (सह कर्जदार)

४. मदिहा अफझल खान (सह कर्जदार) ५. अफजल

इब्राहिम खान (सह कर्जदार) ६. झैबुन्निसा इब्राहिम

खान (सह कर्जदार) ७. इब्राहिम मोहम्मद खान (सह

कर्जदार) ८. रिजवाना फैजल खान (सह कर्जदार)

९. फैजल इब्राहिम खान (सह कर्जदार) १०. रुखसान

इम्रान खान (सह कर्जदार) कर्ज खाते क्र.

१. श्री. प्रीतमकुमार भोसले, (''कर्जदार'

श्रीमती मंजश्री पी. भोमले. (''मह-कर्जदार'')

कर्ज खाते क्र. एलएमयुएम०एचएल०००००६८२९२

१. एएम एंटरप्रायझेस (कर्जदार)

कर्ज खाते क्र. पीआर००६०६२२२

सरिता किशोर लुणावत (कर्जदार) २. किशोरकुमार

कांतीलाल लुणावत (सह कर्जदार) कर्ज खाते क्र.

एनएचएडीआर००००१२७५७०४

योगेश रत्नाकर शेट्टी (कर्जदार आणि गहाणदार) रोंचेरे हॉस्पिटॅलिटी प्रतिनिधी मालक श्री. योगेश आर

शेट्टी २. अनुपमा योगेश शेट्टी (सह कर्जदार)

१. राहल विठलानी (कर्जदार)

२. दिप्ती राहुल विठलानी (सह कर्जदार)

कर्ज खाते क्र. एलएमयुएम०एचएल०००००१११८४/

मेहेक के. शाह (कर्जदार)

कर्ज खाते क्र. ४०५एचएसओ९२६१३७१२/

४०५टीओएल९३३१३८५५/४०५टीओएल९३६४०६३१

/ ४०५एचओपी९३२६०१६२

१. बुधाजी वामन कदम (कर्जदार) २. देवकी बुधाजी

कदम (सह कर्जदार) कर्ज खाते क्र.

एच३२३एचएचएल००९७२४३/

एच४०५एचएलटी०११०९१६

१) श्री. रघुनाथ अवधूत घोटगे (कर्जदार) कर्ज खाते क्र. एच४०५एचएचएल०१२१५५१/

एच४०५एचएलटी०१३८३१२/

४०५एचएचपीईय्००९८२०

ते भाग आणि विभाग

पात्र राहतील.

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०७.११.२०२२

कर्ज खाते क्र. एलएमयुएमएलएपी०००००१८९१८

रोड आणि स.क्र. ६६, उत्तरेस: भाग स.क्र. ५८/२.

मिळकतीचे वर्णन : ग्रामपंचायत, नव नागापुर आणि जिल्हा परिषद, अहमदनगर, महाराष्ट्र च्या आ

वल्टअप क्षेत्र (संलग्नित ४१.८३ चौ.मीटर क्षेत्र) येथे स्थित मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

आणा मंचल मिश्रा सह कर्जदार)

एलएमयएमएलएपी००००००१९८८

गहाण ठेवल्या आहेत

दक्षिण: परिचय बिल्डिंग

बापु स्पर्श सोसायर्ट

Mr. Pramod Fulchand Ghelan (Deceased) and Mrs. Rekha Pramod Ghelani are Members of the Kandivali Kesar Ashish Co-operative Housing Society Ltd., situated at Plot No. 17, Survey No. 149 (P), New Link Road,

motherson

मदरसन सुमी वायरींग इंडिया लिमिटेड सीआयएन: एल२९३०६एमएच२०२०पीएलसी३४१३२६

नों. कार्यालय: युनिट-७०५, सी विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१, महाराष्ट्र फोन: +९१ ०२२ ६१३५४८००; फॅक्स: ५९१ ०२२ ६१३५४८०१ कॉर्पोरेट कार्यालय: ११वा मजला, प्लॉट क्र. १, सेक्टर-१२७, नॉयडा- ग्रेटर नॉयडा एक्सप्रेसवे,

नॉयडा-२०१३०१ (उत्तर प्रदेश) फोनः +९१ १२० ६६७९५००; फॅक्सः +९१ १२० २५२१८६६; ई-मेल: investorrelations@mswil.motherson.com

टपाल मतदानाच्या निकालांची घोषणा

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ११० सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० आणि नियम २२ ला अनुसरून त्यांच्या मंज्रीची मागणी करण्याकरिता भागधारकांन वितरित केलेली ३० सप्टेंबर, २०२२ दिनांकित टपाल मतदानाची सूचना आवश्यक बहुमताने संमत झाली

मतदान निकालाचे सक्षिप्त विवरण खालील प्रमाणेः									
	बाजूने पडलेल	गी मते	विरुद्ध पडलेली मते						
ठरावाचे तपशील	ई-व्होटींग मार्फत मतांची एकूण संख्या	मतांची संख्या	एकूण मतांची %	मतांची संख्या	एकूण मतांची %				
अधिकृत भाग भांडवलात वाढ व त्या परिणामी कंपनीच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशन मधील कॅपिटल क्लॉज मध्ये दुरुस्तीसाठी मंजुरी	२,७७,७८,००,८८३	२७४,२९,६१,२३७	९८.७४५८	३,४८,३९,६४६	१.२५४२				
सध्याच्या २ (दोन) समभागांच्या सापेक्ष १ (एक) बोनस समभाग च्या गुणोत्तरात भागधारकांना बोनस शेअर्स जारी करण्यासाठी मंजुरी	२,७७,७८,०५,०९७	२७४,९४,५८,७३८	९८.९७९५	२,८३,४६,३५९	१.०२०५				
तपशिलवार् मतदान नि	काल कंपनीची वेबस	गईट www.mswil	.mothers	on.com आणि इ	ई-व्होटींग				

एजन्सीची वेबसाईट म्हणजेच https://evoting.kfintech.com/ वर पहाता येतील. मतदान निकाल स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस www.bseindia.com आणि www.nseindia.com वर सुद्धा

मदरसन सुमी वायरींग इंडिया लिमिटेड ठिकाणः नॉयडा कंपनी सेक्रेटरी दिनांकः ०६.११.२०२२

R. J. SHAH AND COMPANY LIMITED

Registered Office: MAHUL ROAD, ANTOP HILL, MUMBAI 400037 Cin No. L45202MH1957PLC010986 Telephone No. 022-24148082 • Fax No. 022-24149242 Email Id: rjshah_191@hotmail.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022

Particulars	Quarter ended 30.09.2022 (Unaudited)	Quarter ended 30.09.2021 (Unaudited)	Half Year ended 30.09.2022 (Unaudited)
Total income from operations (net)	46.15	56.62	92.05
Net Profit/ (Loss)) for the period (before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	-1.84	21.13	15.83
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-1.84	21.13	15.83
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax(before Extraordinary Items)	-1.37	15.07	11.84
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	-1.37	15.07	11.84
Total Comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	-1.37	15.07	11.84
Equity Share Capital	28.01	28.01	28.01
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Audited Balance sheet of			
previous year)	0	0	0
Earning Per Shares not annualised	0.40	F 00	4.00
Basic : (In Rs.) Diluted : (In Rs.)	-0.49 -0.49	5.38 5.38	4.23 4.23
NOTES:	0.10	0.00	20

I) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 07.11.2022.

: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The Full format of the Audited Fianacial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com).

For R J SHAH AND COMPANY LIMITED Ms. Kalindi R. Shah Date: 07th November, 2022 MANAGING DIRECTOR

याद्वारे कळविण्यात येत आहे की मयत श्री. विजयकुमार आर. हटटंगडी, जे आमच्या सोसायटीच्या फ्लॅट क १२/२ संदर्भात सदस्य आहेत. त्यांच्या निधनानंतर त्यांचे मागे श्री विनय विजयकुमार हटटंगडी कुटंबात आहेत ज्यांनी त्यांचे एकमेव जीवित कायदेशी

वारसदार असण्याचा दावा केला आहे. त्यांनी सोसायटीचे सदस्य म्हणन त्यांचे नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज केला आहे, आम्ही सोसायटी म्हणून याद्वारे कोणाही व्यक्ती ज्यांचा सोसायटीमधील फ्लॅंट क्र. १२/२ संदर्भात दावा असेल त्यांना आमंत्रित करती आणि विनंती करीत आहो की त्यांनी सदरह सचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसाँच्या आत वैध कायदेशीर कागदपत्रे/न्यायालयीन आदेशांसह सोसायटी समोर हजर व्हावे अन्यथा सदर अर्जदाराचे सदस्यत्वासाठी केलेल्या अर्जावर विचार करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ मुंबई येथे

> माननीय सेक्रेटरी १०/४, सारस्वत सबर्बन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. सांताक्रूझ पश्चिम, मुंबई ४०० ०५४

याद्वारे कळविण्यात येत आहे की आमचे सोसायटीचे फ्लॅट क जी/३ संदर्भात सदस्य श्री अनिलचंट पी तलगेरी यांनी श्रीमती सुरेखा अनिलचंद्र तलगेरी यांचे नामांकन केले आहे. द सारस्वत सबर्बन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी यांनी प्रोव्हिजनल मेंबर म्हणून श्रीमती सुरेखा अनिलचंद्र तलगेरी यांच्या नावाची नोंदणी केली

त्यांनी नियमित सदस्य म्हणन नोंदणीसाठी विनंती केली आहे, आम्ही सोसायटी म्हणून याद्वारे कोणाही व्यक्ती ज्यांचा सोसायटीमधील फ्लॅट क्र. जी/३ संदर्भात दावा असेल त्यांना आमंत्रित करतो आणि विनंती करीत आहोत की त्यांनी सदरहू सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत वैध कायदेशीर कागदपत्रे/न्यायालयीन आदेशांसह सदस्यत्वासाठी केलेल्या अर्जावर विचार करून पुढील कार्यवाही करण्यात येईल दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ मंबई येथे

१०/४, सारस्वत सबर्बन को–ऑप. हौसिंग सोसायटी लि.,

सांताक्रूझ पश्चिम, मुंबई - ४०० ०५४

30th September, 2022. To approve the Statement of Cash flow for the half year ended on 30th September, 2022. सोसायटी समोर हजर व्हांने अन्यथा सदर अर्जदाराचे . To approve the Statement of Related Party Transactions for the half year

ended on 30th September, 2022.

FLOMIC GLOBAL LOGISTICS LTD

Read. Office: 205, Enterprise Centre, Off. Nehru Road, Beside Orchid

E-mail ID: flomic@flmicgroup.com CIN-L51900MH1981PLC024340

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 for the year 2022-23 the meeting of Board of Directors of the Company will be held on Monday, 14th November, 2022 at the Registered Office of the Company to

. To approve the unaudited Financial Results for the quarter & half year ended

. To approve the Statement of Assets & Liabilities for the half year ended on

. Any other business with the permission of the chair.

Hotel, Vile Parle (East), Mumbai - 400099

transact the following business:

on 30th September, 2022.

Place: Mumbai

Date: 07th November, 2022

For FLOMIC GLOBAL LOGISTICS LIMITED

Tel. 22 67312345

RAVIKUMAR VENKATRAMULOO BOGAM Company Secretary cum Compliance Oficer PAN: ALNPB2396Q



Mira Bhaindar **Municipal Corporation** Transport Undertaking

Head office: Indira Gandhi Bhavan, Chatrapati Shivaji

Maharaj Marg, Bhaindar (W), Tal/Dist - Thane 401 101 Ref. No. MBMC/Transport/332/2022-23

Date:07/11/2022 || Corrigendum ||

Tender Notice:- MBMC/Transport/295/2022-23 Dt.04/10/2022 (Tender Id - 2022_MBMC_840936_1)

Kindly refer to the Tender Notice for "Selection of Operator for Operation and Maintenance of Buses, Bus Depot and/or Parking Space and providing Bus Service in Mira Bhaindar Municipal Corporation Transport Undertaking On PPP Basis (Gross Cost Contract Basis). (MBMC) (e-Tendering) published in Dainik Navshakti, Dainik Loksalta & Dainik Jan Khulasa on dt. 05/11/2022.

For the said Tender First Extension Dt.04/11/2022 Tender Ref. no MBMC/Transport/428/2022-23 read as MBMC/Transport/328/2022-23.

Ref No.: MBMC/PRO/338/2022-23 Date: 07/11/2022

(Aniket Manorkar) Add. Commissioner & **Transport Manager** Mira Bhaindar Municipal Corporation.

PUBLIC NOTICE Public Notice is hereby given that Mr. Sachin Jhunihunwala & Mr. Ankit Ihunihunwala who are members of the Akshay Girikunj Co-operative Housing Society Ltd. having their registered address at Paliram Road, Andheri (West) Mumbai 400 058 (the said society) have lost / misplaced the Original Share Certificate No. 14 representing shares bearing distinctive nos. 66 to 70 and issued by the society against flat no 111B in the Building "Akshay Girikunj

Bldg. No. 1". Any person/s having any information about the whereabouts of the original of the aforesaid Share Certificate or any person/s, firm, company or financial nstitutions having any right, title, interest or claim in or over the captioned flat should inform the undersigned society at Akshay Girikunj Bldg. No. 1, Paliram Road, Andheri (West), Mumbai 400058 within 15 days of publication of this notice failing which the society shall nitiate the process of issuing a Duplicate Share Certificate to the said Member

For The Akshav Girikuni Co-operative Housing Society Ltd. Secretary Place : Mumbai Date : 08.11.2022

NOTICE

capital/property of Society.

INVITING CLAIMS INVITING CLAIMS

Notice is hereby given that Sri.Narasimha Srinivas
Pai, who was a Member of Shri Bhuvanendra Cooperative Housing Society Limited having their
address at: Sudhindra Nagar, Dahisar (E) Mumbai

– 400068 (R/N Ward Mumbai) died at Mumbai on
6/6/2013, without making any will. He held flat no 8
in building no 6A named Yadavendra and held five
fully paid shares vide certificate no. 70 bearing
distinctive Share No's. From 346 to 350 issued by
the aforesaid Bhuvanendra CHS. Itd stitute at obstinctive Snatar Vos. Froint 3-ob 3-ob issued at Sudhindra Nagar, Dahisar (E) Mumbai – 400068.

1. Shri Dilip Narasimha Pai, 2.Shri Ashok Narasimha Pai and 3.Mrs. Meana Gopal Prabhu, have approached the society claiming to be the legal successors to the aforesaid shares and interest of the said decaged Member in the terest of the said deceased Member in th

the heir/s claimant/s or objector/s to the transfer of the said shares and interest of the decease me said snares and interest of the deceased member in the capital/property of society, along with relevant documentary proof in support of the claims or objections thereof within a period of 15 days from the date of publication of this notice. The claims, objections, if any, received by the Society, shall be dealt-with in the manner provider nder the Bye-laws of the Society. A copy of the said

The society hereby invites claims or objections from

Bye-laws is available for inspection on demand, a ne Society's office at the above address, during the If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the said shares and interest in the

capital/property of the aforesaid deceased membe of the society in such manner as is provided unde the Bye-laws of the Society.

For and on behalf of the Managing Committee o Shri. Bhuvanendra CHS Ltd Date: 08.11.2022 Hon. Secretary

SHREE STEEL WIRE ROPES LTD.

Sd/

(CIN: L45202MH1992PLC067466)

Regd. office: 185, K.I.D.C., Village-Dheku, Khopoli, Taluka-Khalapur, Dist. Raigad, Maharashtra EXTRACT UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR

	THE QUARTER & HALF YEAR ENDED 30 SEPT. 2022 (NS.								
SR.		(Quarter End	ed	Half Yea	Year Ended			
NO.	PARTICULARS				30.09.2022 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)		
1	Revenue from Operations	501.32	460.33	423.28	961.65	677.10	1,806.78		
2	Expenses	463.27	465.59	420.75	928.86	690.14	1,780.99		
3	Profit before tax	38.05	(5.26)	2.53	32.79	(13.04)	25.79		
4	Profit (Loss) After Tax	40.14	(5.25)	(0.86)	34.89	(13.04)	26.67		
5	Total Other Comprehensive Income / (Loss)	3.41	3.47	3.23	6.88	6.43	2.47		
6	Total Comprehensive Income / (Loss)	43.55	(1.78)	2.37	41.77	(6.61)	29.14		
7	Paid-up equity share capital (face value- Rs.10/-)	331.15	331.15	331.15	331,15	331.15	331.15		
8	EPS per share of Rs.10/- (for the periods-not annualised)								
	Basic	1,21	(0.16)	(0.03)	1.05	(0.39)	0,81		
	Diluted	1.21	(0.16)	(0.03)	1.05	(0.39)	0.81		
Not	es: 1 The above is an extract of the detailed forma	at of quarter	v & half-vea	arly ended fi	nancial res	ults filed with	the Stock		

exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the quarterly results are available on the stock exchange at www.bse.com & on Company's website www.sswrl.com 2. The detailed financial results & this extract were reviewed & recommended by the Audit committee & approved by the Board of Directors of the Company at heir meeting held on November 7, 2022. For SHREE STEEL WIRE ROPES LIMITED

DATED: 7th NOVEMBER, 2022 **PLACE: MUMBAI**

sd/-KHUSHBOO HANSWAL SAGAR DESAI **COMPANY SECRETARY**

जाहीर नोटीस

Place: Mumbai

या जाहीर नोटीसीव्दारे सर्व लोकांस कळविण्या येते की, आमचे अशिल **सौ. सुषमा शिवराम गावडे** श्री प्रदेश शिवसप्त गावहे व श्री शैलेश शिवसा गावडे हे सदनिका क्र. २०१, दुसरा मजला, मनोज पॅलेस को.ऑप.हौ.सो.लि., चक्रधर नगर, सेक्रेड हा हायस्कुल जवळ, नालासोपारा पश्चिम, ता. वसई, जि **पालघर - ४०१ २०३,** ह्या सदनिकेचे मालक अस ग्दर सदनिका मिळकतीचा बिल्दर मे श्री गणे इंटरप्राईझेस आणि सौ. सुषमा शिवराम गावडे, श्री महेश शिवराम गावडे व श्री. शैलेश शिवराम गाव यांच्यातील दिनांक १९/११/१९९९ रोजीचा मुळ विक्री करारनामा हा गहाल द्याला आहे. ज्याची तका ालासोपारा पोलीस ठाणे येथे दिनांक १७/०७/२०२२ रोजी करण्यात आली आहे जिचा गहाळ रीपोर्ट क्र ५६३३/२०२२ असा आहे.

तरी सदर विक्री करारनाम्याची मळ प्रत कोणाल प्रापडल्यास किंवा सदर मिळकतीसंबंधी कोणाचाह कोणताही विक्री, कुळरग,कब्जा,गहाण, दान,बक्षीस करार,मृत्युपत्र, कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याह कारचा हक्क, हितसंबंध, हिस्सा, अधिकार असल्या त्यांनी त्याबाबत मला लेखी पराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध त्यापासन १४ दिवसांच्या आत खालील पत्त्याव हळवावे अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकार च . इक्क हितसंबंध हिस्सा अधिकार नाही व असल्या तो सोड्न दिला आहे असे समजण्यात येऊन आमर् अशिलांद्वारे सदर मिळकतीसंबंधीचे पुढील योग्य ते व्यवहार पूर्ण केले जातील याची नोंद घ्यावी

ॲड. निशिगंधा जयंत परब ात्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपव मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प्

ΤΛΤΛ टाटा टेलीसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड

नोंद. कार्यालय: डी-२६, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी सानपाडा, पी. ओ. तुर्भे, नवी मुंबई - ४००७०३ दू : ९१-२२-६६६१ ५१११, **ई-मेल :** investor.relations@tatatel.co.in

वेबसाईट: www.tatateleservices.com **कॉर्पोरेट आयडेन्टिफिकेशन नंबर :** एल६४२००एमएच१९९५पीएलसी०८६३५४

(प्रति शेअर माहिती सोडून रु. कोटीत)

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षा साठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

			संपलेली तिमाही			संपलेले अर्ध वर्ष		
अ.	तपशील	३० सप्टेंबर,	३० जून,	३० सप्टेंबर,	३० सप्टेंबर,	३० सप्टेंबर,	३१ मार्च,	
क्र.		2022	2022	२०२१	7079	7078	2022	
		(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२७७.६६	२६६.४८	२६८.७७	५४४.१४	५३६.८०	१,०९३.८०	
?	कालावधीसाठी निव्वळ (तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	(२८७.४९)	(२९५.१०)	(३१३.६३)	(५८२.५९)	(६३२.०८)	(१,२१५.००)	
3	करपूर्व कालावधीसाठी निव्वळ (तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	(२९२.७६)	(२९५.१०)	(३१३.६३)	(५८७.८६)	(६३२.०८)	(१,२१५.००)	
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ (तोटा)	(२९२.७६)	(२९५.१०)	(३१३.६३)	(५८७.८६)	(६३२.०८)	(१,२१५.००)	
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक (तोटा) (कालावधीसाठी करोत्तर निव्वळ (तोटा) आणि करोत्तर इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) धरून)	(२९३.१०)	(२९५.३२)	(३१३.७४)	(५८८.४२)	(६३२.३७)	(१,२१५.१८)	
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	१,९५४.९३	
₀	इतर इक्विटी (राखीव सह)						(२०,७८७.४१)	
6	प्रति समभाग (तोटा) (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)							
	- मूलभूत व सौम्यिकृत (रु.)	१.५०)	(१.५१)	(१.६०)	(३.०१)	(३.२३)	(६.२२)	
९	डेब्ट इकिटी रेशो (च्या पटीत)	(१.०४)	(१.०५)	(१.०५)	(१.०४)	(१.०५)	(१.०५)	
१०	डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो (च्या पटीत) ('डीएससीआर') #	۶٥.٥	0.07	०.०१	०.०६	۶٥.٥	٥.٥٥	
११	इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो (च्या पटीत) ('आयएससीआर') #	٧٥.٥	०.८६	٧٥.٥	0.64	०.८६	٥٥.٥	

संपलेल्या तिमाही व अर्धवर्षासाठी अवार्षिक

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३३ आणि रेग्युलेशन ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षा करिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षा करिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (http://www.tatateleservices.com) वरसुद्धा उपलब्ध आहे. २. ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू ('एजीआार') आणि ग्रॉस रेव्हेन्यू ('जीआर') च्या व्याख्या संबंधात ऑपरेटर्सचे अपील खारीज करणारा व डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स (डीओटी) अपील मान्य करणारा न्यायनिर्णय

२४ ऑक्टोबर, २०१९ रोजी (''न्यायनिर्णय'') नामदार सर्वोच्च न्यायालयाने ('एससी') उदघोषित केला. पुढे, १ सप्टेंबर, २०२० रोजी, एससी ने ऑपरेटर्सना डीओटी ने दावा केलेल्या एकूण उर्वरित थकबाकीपैकी १०% रक्कम ३१ मार्च, २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी प्रदान करण्याचे आणि उर्वरित रकम जी दरवर्षाच्या

३१ मार्च पर्यंत देय असेल ती १ एप्रिल, २०२१ पासून सुरु करत ३१ मार्च, २०३१ पर्यंत हप्त्याने भरण्याचे निर्देश दिले. १ सप्टेंबर. २०२० दिनांकीत आदेशाच्या निर्देश/स्पष्टीकरण साठी टीटीएमएल ने टाटा टेलीसर्व्हिंसेस लिमिटेड (टीटीएसएल) बरोबर १० जानेवारी, २०२१ रोजी एक संयुक्त अर्ज सादर केला ज्यामध्ये अन्य गोष्टीसह

टीटीएमएल आणि टीटीएसएलने एससीला डीओटीने दाव केलेल्या रकमांमधील चुकीच्या त्रुटी व गणन त्रुटींच्य दुरुस्त करण्यास टीटीएमएल व टीटीएसएल ला परवानगी द्यायची विनंती केली. सदर अर्ज २३ जुलै, २०२१ रोजी एससी ने खारीज केला.

टीटीएमएल ने टीटीएसएल सह २२ ऑगस्ट, २०२१ रोजी दिनांक २३ जुलै, २०२१ च्या वरील आदेशाच्या पुनर्विलोकनासाठी एक याचिका दाखल केली. सदर याचिका यथावकाश विचारात घेतले जाईल. डीओटी ने १४ ऑक्टोबर, २०२१ रोजी टीटीएमएल व टीटीएसएल ला पत्र लिहन त्यांना चार वर्षे कालावधी देऊन एजीआर थकबाकी स्थगित करून व इक्विटी मध्ये ती रूपांतरित करून व्याज रक्कम प्रदानाची संधी दिली

६ एप्रिल, २०२२ रोजीस टीटीएमएल ने टीटीएसएल सह १ सप्टेंबर, २०२० च्या एससी आदेशाच्या अनुपालनांत एससी समोर एक प्रतिज्ञापत्र सादर केले, ज्यामध्ये त्यांनी डीओटी ने देऊ केलेल्या चार वर्षाच्या

१४ जून, २०२२ रोजी डीओटीने मार्च, २०२६ पासून देय एकूण थकबाकीच्या प्रदानाचे हामे देण्याची योजना कळवणारे पत्र दीले टीटीएसएल बरोबर टीटीएसएल ने आधीच डीओटीला थकबाकीने तपशील पुरवण्यासाठी निवेदन दिले. १५ जून, २०२२ च्या पत्राने डीओटीने आर्थिक वर्ष २०१८–१९ पर्यंत एजीआर संबंधित थकबाकीच्या सवलतीच्या पर्याय वापरण्याची आणखी संधी दिली आणि चार वर्षे कालावधीसाठी ०१ सप्टेंबर, २०२०

च्या नामदार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. टीटीएमएल ने ३० जून, २०२२ च्या त्यांच्या पत्राने डीओटी कडून सदर पत्राच्या शर्तीप्रमाणे चार वर्षांसाठी सवलतीला स्वीकृती दिली. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षा दरम्यान टीटीएमएलने एजीआर दायित्वावरील व्याज हिशोबात धरणे सुरुच ठेवले आहे. कायद्याने उपलब्ध टीटीएमएलच्या कायदेशीर अधिकार, दावे, उपाय आणि म्हणण्याला काटेकोरपणे बाधा येऊ न देता अकाऊंटींग स्टॅंडर्डस च्या अनुपालनांत रक्कम नोंदवली आहे. अपवादात्मक बाबींमध्ये पढील गोष्टींचा समावेश अहे :

विवादांसाठी कंपनीने रु. ५.२७ केटींची तरतुद केली.

२९ ऑक्टोबर, २०२१ रोजी टीटीएमएल ने टीटीएसएल सोबत डीओटीला चार वर्षांनी एजीआर संबंधित स्थगितीसाठी निवड केल्याचा निर्णय कळवला.

श्रीनाथ नरसिंम्हन (संचालक)

(डीआयएन क्र. ०००५८१३३)

जाहिर नोटीस

केला जाईल

♠ Edelweiss |

सर्व लोकांस कळविण्यात येते की, सदनिक

नं \cdot A/२ \mathbf{o} २, दुसरा मजला, क्षेत्र -४३३ चौ \cdot फुट (वांधिव क्षेत्र), इमारत कं १, "वर्धमान नगर' 'मंथन को . ऑप . हाऊसिंग सोसायटी लि . न.नं.६२, हि.नं.३ (पैकी), प्लॉट नं.१२/A गलमत्ता कं NL06/67/14, विभाग कं तुळींज , गाव मौजे - तुळींज, तुळींज रोड, नालासोपारा (पुर्व), ता वसई, जि पालघर, अशी मिळकत श्रीमती वसंतबेन मनसुखलाल शहा हयांर्न दि \cdot १८/१ $\mathbf{o}/$ १९९४ रोजीच्या च्या करारान्वये श्री मावजी रावजी नागडा, हयांच्याकडून खरेर्द केली आहे . अशा हया सदनिका संदर्भातील साखर्ळ करारनाम्यापैकी एक करारनामा मे वर्धमान व्हलपर्स आणि श्री मावजी रावजी नागड हयांच्यातील दि .११/०३/१९८७ रोजीच करारनामा आमच्या अशिलांकडे मुळ स्वरूपात उपलब्ध नाही . सदर उपलब्ध नसलेल्या दस्तार्च शोधाशोध करून सुध्दा ते सापडले नाही . तरी सदर मिळकतीच्या दस्तऐवज सबंधाने आणि सद मेळकती संवधाने कोणाहीकडे हितसवंधाच्या दृष्टीने ाहाण, दान, वक्षिसपत्र, वगैरेरित्या हस्तांतरणाच्य इप्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत ाण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी लेखी कायदेशीर इरकत पुराव्यासकटच सदरची नोटीस प्रसिध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आमचे कार्यालय १९७ /१२२, १ ला मजला, सत्यम शिवम शॉपींग सेंटर गालासोपारा प, ता वसई, जि पालघर कळवावे व हरकत सादर केली पाहिजे . अन्यथा कोणाची काहीच हरकत आणि हक्कं नाही असे समजुन पुढील व्यवहार

दि .०८/११/२०२२ पेन वकील ॲन्ड सन्सकरित ॲड · वेन्सन विल्यम पे

ठिकाण : मुंबई दिनांक: ९ ऑगस्ट, २०२२

सर्व सत्य परिस्थिती आणि विविध कायदेशीर बाबी विचारात घेऊन, दूरदर्शी विचाराने, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी नफा आणि तोटा विवरणांत पालिकाकर आणि पायाभूत आकारांशी संबंधित ४. वरील वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि ६ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. संचालक मंडळाकरिता आणि च्यावतीने